

महाराष्ट्र शासन
जलसंपदा विभाग
शासन निर्णय क्र. सिंचन २०१५/प्र.क्र.२४/२०१५/जसं (धोरण)
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
दिनांक :- १८ जानेवारी, २०१७.

संदर्भ : महाराष्ट्र शासन, जलसंपदा विभाग, शा.नि. क्र. सिंचन २०१५/प्र.क्र.२४/२०१५/ जसं (धोरण),
दिनांक १३ जानेवारी, २०१७.

शासन शुध्दीपत्रक :-

संदर्भाधिन शासन निर्णयातील पृ.क्र.४ वरील परिच्छेद १० नंतरचा परिच्छेद
“ सदर शासन निर्णय संदर्भ - २ मधील शासन निर्णय अधिक्रमित करुन तसेच नियोजन विभागाने अनौपचारिक
सं.क्र.१६३ / १४३३ /२०१६, दि.०१.०९.२०१६ व वित्त विभागाने अनौपचारिक सं.क्र. २६७/२०१६, दि. २३.११.२०१६
अन्वये दिलेल्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे.”

या वाक्याऐवजी

“ सदर शासन निर्णय **संदर्भ - १** मधील शासन निर्णय अधिक्रमित करुन तसेच नियोजन विभागाने अनौपचारिक
सं.क्र.१६३ / १४३३ /२०१६, दि.२५.१०.२०१६ व वित्त विभागाने अनौपचारिक सं.क्र. २६७/२०१६, दि. २३.११.२०१६
अन्वये दिलेल्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे.”

असे वाचावे.

सदर शासन शुध्दीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन
देण्यात आला असून त्याचा संकेतांक क्र. २०१७०१९८१६५२२१७१२७ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने
साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नावाने.

(र.रा.शुक्ला)

शासनाचे उप सचिव

प्रत,

१. मा.राज्यपाल यांचे सचिव, राजभवन, मुंबई
२. मा.मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई
३. मा.मंत्री, जलसंपदा यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई
४. मा.राज्यमंत्री, जलसंपदा यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई
५. सर्व विधानसभा सदस्य / विधान परिषद सदस्य
६. मा.मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई.
७. प्रधान सचिव, सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई
८. प्रधान सचिव, वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई
९. प्रधान सचिव, नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई
१०. प्रधान सचिव (जसं), जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई
११. सचिव (लाक्षेवि), जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई
१२. सचिव (प्रस), जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई

१३. सचिव, महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण, मुंबई.
१४. महालेखापाल, महाराष्ट्र, मुंबई / नागपूर
१५. महासंचालक, मेरी, नाशिक
१६. महासंचालक, वाल्मी, औरंगाबाद
१७. कार्यकारी संचालक, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ, पुणे
१८. कार्यकारी संचालक, कोकण पाटबंधारे विकास महामंडळ, ठाणे
१९. कार्यकारी संचालक, तापी पाटबंधारे विकास महामंडळ, जळगाव
२०. कार्यकारी संचालक, गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ, औरंगाबाद
२१. कार्यकारी संचालक, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, नागपूर
२२. मुख्य अभियंता, जलविज्ञान प्रकल्प, नाशिक
२३. मुख्य अभियंता, यांत्रिकी, जलसंपदा विभाग, नाशिक
२४. मुख्य अभियंता, जलविद्युत प्रकल्प (विद्युत), मुंबई
२५. मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग, औरंगाबाद / नागपूर / अमरावती / पुणे / कोकण विभाग / मुंबई / उत्तर महाराष्ट्र विभाग, नाशिक / तापी पाटबंधारे विभाग, जळगांव
२६. मुख्य अभियंता, लाभक्षेत्र विकास, औरंगाबाद
२७. मुख्य अभियंता, महाराष्ट्र जल विकास केंद्र, औरंगाबाद
२८. मुख्य अभियंता, गोसीखुर्द प्रकल्प, जलसंपदा विभाग, नागपूर
२९. मुख्य अभियंता (वि.प्र.), जलसंपदा विभाग, अमरावती
३०. मुख्य अभियंता (वि.प्र.), जलसंपदा विभाग, पुणे
३१. मुख्य अभियंता (द व प्र) व सह सचिव, जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई
३२. मुख्य अभियंता (पा) व सह सचिव, जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई
३३. मुख्य अभियंता (कृपातंल) व सह सचिव, जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई
३४. मुख्य अभियंता (जसं) व सह सचिव, जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई.
३५. मुख्य अभियंता, संकलन, प्रशिक्षण, संशोधन व सुरक्षितता, मेरी, नाशिक.
३६. मुख्य अभियंता (स्थापत्य), जलविद्युत, पुणे.
३७. सह सचिव (सेवा), जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई
३८. आंतरवित्त सल्लागार व सह सचिव, जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई
३९. अधीक्षक अभियंता, पाटबंधारे संशोधन व विकास संचालनालय, पुणे
४०. अधीक्षक अभियंता, (माती धरण), मध्यवर्ती संकल्पचित्र संघटना (सीडीओ), नाशिक.
४१. अधीक्षक अभियंता, महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था, नाशिक.
४२. अधीक्षक अभियंता, (द्वारे), मध्यवर्ती संकल्पचित्र संघटना (सिडिओ), नाशिक.
४३. अधीक्षक अभियंता, (दगडी धरण), मध्यवर्ती संकल्पचित्र संघटना (सिडिओ), नाशिक.
४४. अधीक्षक अभियंता, (विद्युत गृहे), मध्यवर्ती संकल्पचित्र संघटना (सिडिओ), नाशिक.
४५. कोयना संकल्पचित्र मंडळ, पुणे.
४६. कोयना (वि.व.यां) संकल्पचित्र मंडळ, पुणे
४७. महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशिक्षण प्रबोधिनी, नाशिक.
४८. अधीक्षक अभियंता, धरण सुरक्षितता संघटना, (DSO) नाशिक.
४९. जलनियोजन विभाग, मध्यवर्ती संकल्पचित्र संघटना (सिडिओ), नाशिक.
५०. जलगती संशोधन विभाग क्र.१, नाशिक
५१. भुकंप उपकरणे कक्ष व भुकंप आधार सामुग्री पृथःकरण कक्ष, नाशिक.

५२. संरचनात्मक संशोधन व पदार्थ विज्ञान विभाग, नाशिक.
५३. अधीक्षक अभियंता, गुण नियंत्रण मंडळ, पुणे.
५४. अधीक्षक अभियंता, गुण नियंत्रण मंडळ, नागपूर.
५५. अधीक्षक अभियंता, गुण नियंत्रण मंडळ, औरंगाबाद.
५६. गाळ सर्वेक्षण विभाग, नाशिक.
५७. सुदूर संवेदन व भूमाहिती शास्त्र विभाग, नाशिक.
५८. सामुग्री चाचणी विभाग व मृदू चाचणी विभाग, मेरी, नाशिक.
५९. भुकंप आधार सामुग्री पृथःकरण विभाग, मेरी, नाशिक.
६०. उपकरणे संशोधन विभाग, मेरी, नाशिक
६१. अधीक्षक अभियंता, आधार सामुग्री (पृथःकरण) मंडळ, नाशिक
६२. सर्व उप सचिव / अवर सचिव / कक्ष अधिकारी, जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई.
६३. जलसंपदा (धोरण) कार्यासन (संग्रहार्थ).